

est date and time for submission of proposals at Baroda U.P. Bank, He e, Gorakhpur is 14.01.2022 upto 2:30 PM.

DIC INDIA LIMITED

CIN No. L24223WB1947PLC015202
Registered office: Transport Depot Road, Kolkata – 700088
West Bengal, India
Fel: +91 33 2449 569;1-95, Fax: +91 33 2449 7033 / 2448 9039
Email id: Investors@dic.co.in, Website: www.dic.co.in

NOTICE

NOTICE

NOTICE is hereby given to the Members of DIC India Limited ("the Company"), pursuant to Section 108 and Section 110 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Repulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Diliquiation and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the General Circular nos. 140200 dated April 18, 2020, 17/2020 dated April 18, 2020, 17/2020 dated April 18, 2020, 17/2020 dated April 18, 2020, 10/2021 dated Disclosure Requirements of the Act, issued the Members of Maria and Other Septiment (Section 18, 2021) and 20/2021 dated Disclosure Repulsion (Fig. 18). The Companies of the Act, issued the Members of More and Section 18, 2021 and 20/2021 dated Disclosure Repulsion (Fig. 18). The Companies of the Act, issued the Members of More topic of the Members on their registered e-mail addresses with the Resolutions, Explanatory Statement have been sent by e-mail on December 23, 2021 to the Members on their registered -mail addresses with the Company their Depository Participants and made available to the Company by the Depositories.

Nesolution for:

Re-appointment of Mr. Manish Bhatia as Managing Director & CEO of the Company; and

Re-appointment of Mr. Taishi Nojima as Whole-time Director of the Company is providing facility of voting through electronic mode to its Members. The Voting will commence from Friday, December 24, 2021 at 09.00 Hours (IST) and shall end on Saturday, January 22, 2022 at 17.00 Hours (IST).

17.00 Hours (IS1).

Wembers may note that the voting rights of the Members has bee reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the nam of the Members on Friday, December 17, 2021 which is the "Cul-off dat ixed for determining the Members eligible to vote on Postal Ballot.

of the Members on Friday, December 17, 2021 which is the "Cut-off date' tred for determining the Members eligible to vote on Postal Ballot. Members may write to the Company at Investors@dic.co.in or its Registrar and Share Transfer Agent, C. B. Management Services Private Limited at rta@bmst.com, for obtaining a soft copy of Postal Ballot Notice. The Postal Ballot Notice may also be downloaded from the Company's website www.dic.co.in. In case of any cyenryferiorance, you may refer to the Frequently Asked Questions for e-voting User Manual available under the Download section of the e-voting website of National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdi.com or contact: Mr. Raghav Shukla, Copp. General Manager. Legal & Company Section vo. 0. 1020-6361414 or by ernal at raghav.shukla@dic.co.in.
The Postal Ballot results will be amonumed on or before Monday, January 24, 2022 and shall be pieced on the Company's website www.dic.co.in and shall also be pieced on the Company's website www.dic.co.in. SLU www.evoting.nsdl.com and shall be communicated to BSE Limited, Calcults Stock Exchange 8, National Stock Exchange of India Limited, where the shares of the Company are listed.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website www.dic.co.in and on the website of NSDL, www.evoting.nsdl.com.

Place : Noida Date : December 23, 2021

HAVE A

GOOD

BUSINESS

MORNING!

Business Standard newspaper

delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT CHENNAI-9

Auction of 10 year Tamil Nadu Government Stock (Securities)

- Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1000 crore with ten year tenure. Securities will be Issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield-based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on December 28, 2021.
- Mumbai Uffice (Fort) on December 28, 2021.

 The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II), Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.
- Interested persons may submit bids in electronic format of the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber System as stated below on **December 28, 2021.**
- The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber)System between 10.30 A.M. and 11.00 A.M.
- he vided percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- amount.

 The result of auction will be displayed by Reserve Ban of India on its website on December 28, 2021. Successfulders should deposit the price amount of Stock covere by their bids by means of a Bankers' Cheque or Deman Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Control of Chemnal on December 29, 2021 before the Control of Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the close of banking the Chemnal on December 29, 2021 before the Chemnal on December 29, 2021 before the Chemnal on Decem
- The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of Includ at the auction. Interest will be paid half yearly on June 29 and December 29. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.
- The stocks will qualify for ready forward facility.
- For other details please see the notifications of Governmen of Tamil Nadu Specific Notification No.577(L)/W&M-II/202: dated December 23, 2021.

N. MURUGANANDAM
Principal Secretary to Government
Finance Department, Chennai-9.



SF No. 454, Raghupathynaiken Palayem, Raihaay Colony Post, Poondurai Road, Erotie - 638 002. CIN: U45001TZ/9359LC00 Tell+61 424 (220477; Fea: +91 424 (22037) E-mailt secretary@ppipl.com, www.rppipl. NOTICE OF RECORD DATE

Business Standard MUMBAL EDITION Printed and Published by Sancita Kharra

Business Standard Private Limite & I/3, Building H,Paragon Centre Birla Centurion, PB,Marg, Worli

Overseas subscription: (Mumbai Edition Only)



ALKEM LABORATORIES LIMITED CIN: L00305MH1973PLC174201

Website: www.dekentais.com. Email: investors@alken.com

NOTICE

Website: www.dekentais.com. Email: investors@alken.com

NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules. 2014 as amended from time to time, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in complance with the Ministry of Corporate Affairs Circulars No. 14/2020 dated 36" April. 2020, No. 17/2020 dated 13" April. 2020, No. 33/2020 dated 26" September, 2020, Circular No. 03/2021 dated 10" April. 2020, No. 30/2020 dated 36" December, 2020. Circular No. 03/2021 dated 10" April. 2020, No. 30/2020 dated 36" December, 2021 (Lordura No. 19/2020 dated 37" December, 2020. Circular No. 03/2021 dated 10" april. 2020, No. 33/2020 Notes and September 2021 (Lordura No. 19/2020 dated 37" December, 2020. Circular No. 03/2021 dated 10" april. 2020, No. 33/2020 Notes and September 2021 (Lordura No. 19/2020 dated 37" December, 2020. Circular No. 03/2021 dated 10" December, 2021 (Lordura No. 19/2020 dated 37" December, 2020. Circular No. 03/2021 dated 10" December, 2021 (Lordura No. 19/2020 dated 37" December, 2020 (Lordura No.

The Members in order to receive the Postal Ballot Notice and futt communications from the Company shall register their email address with the Company/Depositories, by clicking the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and completing the

In case any Member has queries, grievances or issues relating to above registration. Members are requested to write an email to mthelpdesk@linkintine.co.in or may write to Ms. Ashwini Nemlekar, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083; Phone Number: 022-49186000.



Registered Office: Unit 705, C Wing, One BKC, G Block, Bandra Kurla Complex Mumbai 400 051. Tel.: +91-120-6679500 Email: smil@motherson.com, Website: www.smil.co.in CRI: U74900MH2004PLC287011

JOINT PUBLIC NOTICE

his notice is being issued jointly by Samvardhana Motherson Internat "SAMIL") and Motherson Sumi Systems Limited ("MSSL").

Backaround

SAMI, is a public company incorporated on December 9, 2004 under Companies Act, 1956, bearing CNI U74900MH2004PLC287011 and having its registered office at Unit 705. C Wing, One BKC, 6 Block, Bandra Kurla Complex, Mumbai 400 051, SAMIL is registered with the Reserve Bank of India (*RRI*) under Section 4-1A of the Reserve Bank of India Act, 1934 to carry on the usuness of a non-deposit taking one investment company (*CCI*) vide certificate of registration bearing reference number In-13.0216 dated March 7, 2017 (sissed in lieu of certificate of registration bearing reference number In-14.03.093 dated September 11, 2017) (*Certificate of neglistration in without H-14.03.093 dated September 11, 2017) (*Certificate of registration in whose In-14.03.093 dated September 11, 2017) (*Certificate of registration in whose In-14.03.093 dated September 11, 2017) (*Certificate of Registration in Without H-14.03.093 dated September 11, 2017) (*Certificate of Registration in Without In-14.03.093) dated September 11, 2018) (*MRI 1985), is a submitted in the Certificate of Registration in Without India (*MRI 1985), is a submitted in Without India (*MRI 1985), in the Without India (*M

Proposed Transaction

represent antiaseaum ASAILL MSSL and Motherson Sumi Wiring India Limited, a wholly owned subsidiar of MSSL ("MSWL") and their respective shareholders and creditors are a party to composite scheme of amalgamation and arrangement ("Scheme"), which broadl contemplates the following, litter alia:

(a) a demerger of the domestic wiring harness business of MSSL into MSWL; and

(b) a merger of the Company into resultant MSSL (after completion of step (a)) (the resultant MSSL formed after effectiveness of this step (b) shall hereinafter the referred to as "New SAMIL").

referred to as "New SAMIL".

On the meger of SAMIL into and with MSSL, pursuant to the Scheme, all assets and liabilities of SAMIL, including but not limited to all investments held by SAMIL, into suiting but not limited to all investments held by SAMIL and suitidiaries and joint refurble companies, shall stand clarifiered to New SAMIL and SAMIL shall stand disselved, without being wound up, Pursuant to the merger becoming effective, New SAMIL will suse shares to the shareholders of SAMIL, as of the relevant record date, in accordance with the merger share exchange ratio set to unit the Scheme and, simplification with such issuance, the shares held by the shareholders, in SAMIL, shall stand cancelled, Further, pursuant to the Scheme and subject to the process laid down under applicatelle law, New SAMIL will be re-named as "Samwardhana Motherson International Limited", Further, on the merger of SAMIL, including with MSSL consequent to the Scheme becoming effective, the resulting entity La. New SAMIL will not be a CIC or NIFO as on effective date.

Any clarification required in relation to the Scheme maybe addressed to Ms. Pool Mehra, Company Secretary, at the registered office of SAML or by email smil@comberso.com>. A copy of this notice adony with all relevant documents relation to the Scheme is available on SAML's website at < www.smil.co.in>

For Samvardhana Motherson International Limited For Motherson Sumi Systems Limit

Place: Noida Date: December 23, 2021

(CN L17120MH1938PLC011045)

Registered Office is Pathad Village, of the Vereiern Express Highway Company India Company India Company India Company India Company India Chambrada Chiling Company India Chiling Chiling Company India Chiling Chi

Sr.	Name of the Persons	Folio No.	No. Of Shares
1.	Sushila Bagaria	S02293	120
2.	Manish Khandelwal	Q37692	196
3.	Jayesh Mahendrakumar Manek	J02313	6
4.	Subhash Chandra Mungia	Q10588	50
5.	Kavita Mungia	K25941	48
6.	Vikram P. Kapadia	Q50503	350
7.	Jayesh Vaikunthlal Desai	J00260	84
8.	Kasaragod Laxminarayana Shenoy	K02931	34
9.	Prakash Mohaniai Batwai & Nirmala P Batwai	P02646	44
10.	Bhasker S. Sanil & Pushpa S. Sanil	Q49065	50
11.	Dilip Shantaram Shirke	Q12151	50
12.	Vijay Mohindra	V25022	200
13.	Rajnikant Hiralal Mehta & Avantika Rajnikant Mehta	R01256	144
14.	Avantika Rajnikant Mehta & Rajnikant Hiralal Mehta	A01059	145
15.	Hitesh Bhupatrai Aimera	P09546	250
16.	Pushplata Agarwa	P00202	122
17.	Surendra Gulati	Q24109	200
18.	Krishna Murthy S. Lokkur	Q09312	50
19	Vikram P Kapadia	Q50582	50
20	Saial Dhar	Q43695	100
21	Neha Mehta	N500081	139
22	Champakiai Narayandas Shah & Indira Champakiai Shah	C25002	98
23	Bachi Homi Mistry & Mehru Maneck Mistry & Piroja Maneck Mistry	Q00606	129
24	Bachi Homi Mistri & Mehru Maneck Mistry & Piroja Maneck Mistry	Q16122	154
25	Vijay Jamnadas Shah	R12239	400
26	Chitra Sheth	Q30717	500
27	Panibai D. Jain & Dhanraj S. Jain	Q17028	150
28	Prateek Bagdi & Anand Bagdi	R12872	364
29	Jyotsna Gopani & Batuk Gopani	Q18931	196
30	A. G. Nair	A04261	90
31	Bhupat Doshi & Kokila Doshi	P07226	146
32	Bharat Natwarlal Naik & Bharti Bharat Naik	B04083	157
33	Bharti Bharat Naik & Bharat Natwarla Naik	B04151	157
34	Rita Mary Bhaskare & Anita Maria Bhaskare	R04730	100
35	Haren Shah & Beena Shah	H25148	2450
36	Babulal Premchand Shah	B00412	56
	Manjula Babulal Shah	M00593	56
The	Company will issue duplicate Share Certificate/s in	case the	Compan

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHENNAI BENCH, C.A.(CAA) Nos. (CHE) 73, 47, 57, 67, 77, 87, 98, 98, 81 & 82 of 2021 In the matter of the Companies Act, 2013; Applied the Companies Act, 2013; In the matter of Sections 230 to 232 and other applicable notified provisions of the Companies Act, 2013 In the matter of Sections 230 to 232 and other applicable notified provisions of the Companies Act, 2013

Medall Healthcare Private Limited, a company incorporated under the provisions of the Compc (IN: U851 107M1994PTC029023 and having its Register No. 191, Poonamalle High Road, Kilpauk, Chennai - 600010, Tamil Nadu India o. 191,Poonama `amil Nadu, India

Tamil Nadu, India
...Applicant / Transferee Company
NOTICE AND ADVERTISEMENT OF MEETINGS OF EQUITY AND
PREFERENCE SHAREHOLDERS, SECURED AND UNSECURED
CREDITORS OF TRANSFEREE COMPANY

bits of the the Processing of the Company No. 20, Medall Scans and Labs Aranthagi Pvt Landsferre Company No. 3), Medall Scans and Labs Aranthagi Pvt Landsferre Company No. 3), Medall Scans and Labs Aranthagi Pvt Landsferre Company No. 3), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 3), Medall Scans and Labs Struty Aransferre Company No. 3), Medall Scans and Labs Struty Aransferre Company No. 3), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 4), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 4), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 4), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Mayladodurai Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Aranthagi Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Scans and Labs Kailakurich Pvt Landsferre Company No. 5), Medall Me

l	SI. No	Class of Meetings	Date of Meetings	Time (IST)	Place of Meetings
	1.	Equity shareholders	24.01.2022	11 AM	Medall Healthcare Private Limited, Reg office:- No. 191,Poonamalle High Road, Kilpauk, Chennai - 600010, Tamil Nadu, India
	2.	Preference Shareholders	24.01.2022	12 PM	Medall Healthcare Private Limited, Reg office:- No. 191,Poonamalle High Road, Kilpauk, Chennai - 600010, Tamil Nadu, India
	3.	Secured Creditors	24.01.2022	1 PM	Medall Healthcare Private Limited, Reg office:- No. 191,Poonamalle High Road, Kilpauk, Chennai - 600010, Tamil Nadu, India
	4.	Unsecured Creditors	24.01.2022	3 PM	Medall Healthcare Private Limited, Reg office:- No. 191, Poonamalle High Road, Kilpauk, Chennai - 600010, Tamil Nadu, India

Mr. Arjun Ananth to act as the Chairperson of the said meetings of th Transferee Company. The Scheme of Amalgamation, if approved in the aforesaid meetings, will be subject to the subsequent approval of NCIT or any other regulatory authorities

f bsindia 🕥 bsindia

business-standard.com

ओमायक्रॉनच्या सावटाखाली असलेल्या जगाला बिल गेट्स यांचा भावनिक संदेश; म्हणाले, ''माझ्या अगदी जवळच्यां...''

वॉशिंटन, दि. २३, (प्रतिनिधी) : सध्या जगभरात ओमायक्रॉन या नव्या करोना प्रकाराने डोकं वर काढलं आहे. या प्रकारामुळे सर्वच देशांची चिंता वाढली असून अधिक काळजी घेण्याची गरज आता भासू लागली आहे. या नव्या व्हेरिएंटबद्दल मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही चिंता व्यक्त केली असून जगभरातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. आपल्या अगदी जवळच्या मित्रांनाही करोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण होत असल्याने काळजीत असलेल्या बिल गेट्स यांनी आपल्या फॉलोवर्सना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेट्स आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, असं वाटतं होतं की आता सगळं पूर्ववत होईल, पण तसं नाहीये. आता आपण महामारीच्या सर्वात वाईट काळात प्रवेश करणार आहोत. ओमायक्रॉनचा फटका आपल्या प्रत्येकालाच बसणार आहे. माज्या सगळ्या जवळच्या मित्रांना तो बसला आहे. मी माज्या सुट्टीचं सगळं नियोजन रद्द केलं आहे. इतर कोणत्याही विषाणूपेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉन फैलावत आहे. त्याचा प्रादुर्भाव लवकरच जगातल्या प्रत्येक देशात दिसून येईल. पण सगळ्यात मोठी गोष्ट ज्यापासून आपण अज्ञात आहोत, ती म्हणजे हा विषाणु किती गंभीररित्या परिणाम करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला या विषाणुबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही, तोवर आपल्याला



या विषाणूपासून जास्तीत जास्त खबरदारी घ्यायला हवी. डेल्टापेक्षा निम्मा जरी धोका या व्हेरिएंटमुळे असेल तरी आपण आत्तापर्यंतच्या सगळ्यात वाईट काळात जाऊ. कारण हा विषाणु प्रचंड वेगाने पसरत आहे. बिल गेट्स पुढे म्हणतात, दरम्यानच्या काळात, आपण सर्वांनी एकमेकांकडे लक्ष देणं विशेषतः ज्यांना या विषाणुचा धोका अधिक आहे, अशांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपण मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे,लसीकरण करून घेणे, बुस्टर डोस घेणे अशा उपायांचं पालन करायला हवं. शेवटी एक सकारात्मक गोष्ट सांगत बिल गेट्स म्हणाले, ''येथे चांगली बातमी अशी आहे की, ओमायक्रॉन इतक्या वेगाने फिरतो की एकदा तो देशात प्रबळ झाले की, तिथली लाट ३ महिन्यांपेक्षा कमी काळ राहते.हे कायमचे राहणार नाही. एखाद्या दिवशी महामारीचा अंत होईल आणि आपण एकमेकांची जितकी काळजी घेऊ तितक्या लवकर ती वेळ येईल''.

दि. ૨३, (प्रतिनिधी) : राय वादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या फिलिपाइन्समध्ये आता उपासमारीचे संकट उद्भवण्याची भीती असून आपल्याकडील अन्नसाठा आता संपुष्टात येत असल्याची कैफियत वादळग्रस्तांनी मांडली आहे.

दिनाघाट बेटावरील तुबाजोनच्या महापौर फेली पेद्राब्लान्का यांनी सांगितले दिवसांत की, कदाचित काही आमच्याकडील अन्नपदार्थांचा साठा पूर्णतः संपलेला असेल.

वादळग्रस्त भागातील नागरिक आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी

व्यवस्था आवश्यकता व्यक्त केली. तेथील रस्त्यांची दुरवस्था, परस्थिती आणि विस्कळीत झालेला वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणा यामुळे मदत कार्यात अडथळे येत

फिलिपाइन्सला गेल्या गुरुवारी राय या वादळाचा तडाखा बसला. अन्नपदार्थ, पेयजलचा पुरवठा यात सुमारे चारशे लोकांचा मृत्यू

ओढवला आहे. वादळामुळे १८ लाख नागरिकांना फटका बसला असून त्यापैकी सहा लाख ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवी विभागाच्या समस्याविषयक समन्वयक कार्यालयाने दिली. या बेटांच्या पट्टयात यंदा या वादळाने

सर्वाधिक हानी घडविली आहे.

भारतात गाढवाच्या

नवी दिल्ली, दि. २३ (हिंदुर-थान समाचार) देशी औषधांसाठी लागणारा वाढीसाठी गाढवाचे मांस महत्त्वाचा कच्चा माल म्हणून गाढवांचा उपयोग होतो. या उद्धेशातून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातून तरकरीद्वारे गाढवांची कातडी चीनमध्ये पोहोचवली जात आहेत. परिणामी गेल्या ९ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी धक्कादायक माहिती ब्रुक इंडियाने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे. या आधी चीनमध्ये वाघांच्या अवयवांची तस्करी होत होती. मात्र गेल्या वर्षांत महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतून गाढवांची कातडी तस्करीद्वारे चीनमध्ये पोहोचवली जात आहेत. चीनमध्ये तयार माहितीनुसार, गाढवांच्या इजियाओ होणाऱ्या या पारंपरिक औषधासाठी

ब्रुक इंडिया संस्थेचे सदस्य शरथ वर्मा यांनी सांगितले की, २०१२ च्या तुलनेत ६१.२३ टक्के एवढी गाढवांच्या संख्या घट झाली आहे. मध्ये देशात पशुगणना करण्यात आली. त्यात देशात ०.१२ दशलक्ष एवढीच गाढवे शिल्लक होती. सर्वाधिक गाढवे ही उत्तर प्रदेशातून नामशेष झाली आहेत, त्याची टक्केवारी ७१.७२ एवढी आहे. त्या खालोखाल राजर-थानमधून गुजरात, अनुक्रमे ७०.९४ आणि ७१.३१ टक्के एवढी गाढवे कमी झाली. आंध्र प्रदेशातून ५३ टक्के, बिहार ., त्यानंतर महाराष्ट्रातून ३९.६९ टक्के गाढवांच्या संख्येत घट झाली

गाढवाच्या कातडीचा वापर

गाढवांची तस्करी केली जात

त्यासाठी

जातो.

लैंगिक

आध तेलंगणातून

प्रदेश, मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गाढवाचे मांस खात असल्याचेही निदर्शनास आले होते. गाढवाचं मांस हे प्रती किलो ६०० रूपये किंमतीचे इतक्या असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये फक्त भारतातूनच नव्हे तर आफ्रिकन देशातूनही तरकरी होते. गाढवांच्या खरेदीसाठी पाकिस्तान-

चीनमध्ये करार मिळालेल्या

खरेदीसाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये करार झाला आहे. पाकिस्तानकडून दरवर्षी सुमारे ८० हजार गाढवांची निर्यात करण्यात येते. गाढवांच्या व्यापारामध्ये आणि संबंधित त्याच्याशी उत्पादनात अनेक चिनी कंपन्यांनी डॉलरची लाखो गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानमध्ये एका गाढवाच्या चामड्याची किंमत १५ ते २० हजारांच्या घरात असते. पाकिस्तानच्या

अर्थव्यवस्थेला गाढवांच्या निर्यातीमुळे मोठा फायदा होतो. गाढवांसाठी खास विशेष रुग्णालयेही पाकिस्तानमध्ये आहेत. पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक संख्या

क्षमता प्रजातीनुसार गाढवांच्या किंमती ठरवल्या जातात.

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my client MR NARENDRA KUMAR KASHIRAMKA who is the nt owner along with MRS SUMAN N KASHIRAMKA of Flat No. 702, SEVENTH Floo "E" wing, CHANDAN CLASSIC 'E' CO-OF HSG. SOC. LTD., Parshwa Nagar, Behind Sa Petrol Pump, Mira Bhayander Road, Mira Roa (East), Tal & Dist - Thane- 401107. However, m ient has lost the Original Builder agreem lated 05.09.2006 executed between M/S SANGHVI CREATORS PVT. LTD. and MR /ITTHAL BABAN LANDGE & MRS. SUREKH ITTHAL LANDGE of the above said Fla emises. If any person having any claim i spect of the above said agreement date 05.09.2006 by way of sale, exchange, charge gift, trust inheritance possession, lease mortgage, lien or otherwise howsoeve hey/she/he is requested to inform me and th nder signed in writing within 14 days of thi notice together with supporting documents failing which the client of such person if any will be eemed to have been waive and no clair ssumed that the title of the said Flat premises is lear and marketable. clear and marketable. R.L. Mishra
Date: 24/12/2021 (Advocate, High Court, Mumb
Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railw
Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांस या जाहीर नोटीसी व्दारे सुचित करण्यात येते की, मौजे ओशिवारा, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई यावरील जमीन सिटीएस नं. २७० या वरील लिंक पॅलेस सी. एच. एस. लि. या इमारती मधील सदनिका क्र. सी ४०२, चौथा मजला, एकुण क्षेत्रफळ ६९.२ चौ.मी. बांधीव एरिया, मिळकत हि सध्यास्धितीत ही श्री.जी. यादगिरी यांचे नावे असन. श्री.जी. यादगिरी हे दिनांक 0१/0६/२0१४) रोजी मयत झाले. तरी त्यांचे वारस १) श्रीम. गोलापल्ली जयश्री, २) गोलापल्ली विजयकांत असे आहेत व या व्यतिरीक्त कोणी ही वारस नाहीत. तरी माझे अशिल पंजाब नॅशनल बॅक हे त्यांना कर्ज देवुन सदर मिळकत बँकेकडे गहाण ठेवत आहेत. तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचाही कसल्याही व कोणत्याही प्रकारे मालकी हक्क, दावा अगर हितसंबध असल्यास त्यांनी जाहिर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांचे आत आम्हास खालील पत्यावर लेखी कळवावे व कागदोपञी खाञी पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वध व बोजेरहीत असून इतर कोणाचा काहीही हकक हितसबंध नाही व असल्यास सदर हक्क त्यांनी सोडून दिला आहे असे समजले जाईल , अन्यथा नंतर आलेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही व माझे अशिल पंजाब नॅशनल बॅक सदर मिळकत गहाण ठेवुन श्रीम. गोलापल्ली जयश्री यांना कर्ज पुरवठा करतील यांची नोंद घ्यावी.

ॲड. किरण क.धलपे

पत्ताः ऑफिस २०४, दुसरा मजला, श्री.यश को ऑप हो लि. रेल्वे स्टेशनच्या जवळ. संजीवनी हॉलच्या बाजुला, बदलापूर (पु). ता. अंबरनाथ जि. ठाणे

जाहीर सूचना

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the company are स्वर्गीय अबबकर एम. काझी हे रेहमान को stated to have been lost or misplaced or stolen ऑप, हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य होत and I. Mamta Dhansukhlal Vora nee आणि फ्लॅट क्र.२. तळमजला. अब्बा गर्न Mrs.Mamta Hitesh Modi, the registered holder इमारत, डॉ. मस्कारेन्हस रोड, माझगावhereof have applied to the company for the ४०००१० या जागेचे धारक होते, यांचे कोणतेर्ह issue of Duplicate Certificates Certificate वारसदार न नेमता ६ नोव्हेंबर, २०१९ रोजी No.56, Dist.Nos.57647-59502 No.of shares 1856. The public is hereby warned against निधन झाले. purchasing or dealing in any way, with the सोसायटीने सदर सूचना प्रकाशनापासून १ above Share Certificates. Any person(s) who nas/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s)

PUBLIC NOTICE

with the Company at its registered office at the

address India Nippon Electricals Ltd, NO. 11 &

13 (old No. 6 & 7) Patullos Road Chennai Tr

600002 IN within 15 days of publication of this

notice, after which no claim will be entertained

and the Company will proceed to issue duplicate Share Certificate

दिवसांत दावा व आक्षेप मागविले आहेत. ठिकाण: मुंबई दिनांक: २४.१२.२०२१ च्या वतीने व करिता

रेहमान को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/

सचिव

जाहीर सूचना

श्रीमती निर्मला मुरलीधर साळुंके आणि श्री सचिन मुरलीधर साळुंके यांनी खरेदी केले फ्लॅट क्र. ११०, ए विंग, २२५ चौ. फूट (कार्पेट एरिया) आकार, शिवगंगा सीएचएस लि., रिहॅब बिल्डिंग नो.३, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत भूमीवर सी.टी.एस.क्र.२ , गाव वैरावली, ता. अंधेरी, जि. मुंबई उपनगर, नोंदणीकृत दस्तऐवज क्र.अंधेरी ७/९१५६/२०२१ सर्व संबंधीत व्यक्ती/व्यक्तींना वरील फ्लॅट संबंधीत व त्यातील हिश्यासंबंधित एखादा विक्री करारनामा, अदलाबदली करारनामा, करार, बक्षीशपत्र गहाणखत, ट्रस्ट, वारसाहक्क, आरक्षण किंवा इतर याद्वारे दावा किंवा स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस विनंती करण्यात येत आहे कि त्यांनी त्यांचा दाव्या संबंधीत ही नोटीस प्रकशित झाल्याच्या तारखेपासन ७ दिवसात खाली ामुद पत्त्यावर त्या संबंधीत योग्य त्या कागदपत्रासहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सादर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्यासंबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समझण्यात येईल याची सर्व नोंद घ्यावी.

लिगल रेमेडी

ॲडव्होकेट ॲण्ड लिगल कन्सल्टंट कार्यालय क्र.४४, संस्कृती इमारत, नालासोपारा वसई लिंक रोड, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर-४०१२०९

NOTICE are here	by given that	PUBLIC NOTICE the below mentioned Sub Brok	ers / Authorised Person are no longer
		sed Person of Kotak Securities L	
Sub Broker/ Authorised Person Name	Trade Name	Exchange Registration Numbers of Sub Broker / Authorised Person	Address of Sub Broker/ Authorised Person
Akhil Arun	Akhil Arun	BSE - AP0106730179981	D/404 Vasundhara B-2, Mulgaon
Velhal	Velhal	NSE - Ap0291098211	Near Liberty Hotel, Tamtalao Vasai
		MCX - 125278	West Mulgaon Bassein Thane- 401201
Anacha	Anasha	NCDEX - 119410	204 E Wing, Ekvira Darshan Sector
Anagha Ramakant Malvankar	Anagha Ramakant Malvankar	NSE F&O - AP031318141	8, Diva Gaon Airoli, Navi Mumbai- 400708
Anupam Kumar	Anupam Kumar	NSE F&O - APF029120431	28/2A Ashirwad, Asha Nagar, Thakur Complex, Mumbai-400101
Bhanushali Nanji		BSE - AP0106730182309	Flat No. 403 Bldg No. B/13, Opp
Meghji	Nanji Meghji	NSE - AP0291099531	Muchhala Clg, Rutu Enclave Chs Ltd Thane-400615
Bhavesh Kishor Shah	Bhavesh Kishor Shah	BSE - AP0106730181800	12 Shangarila Apt, 1st Flr, Lt Road
		NSE - AP0291099201	Above Png Jwellers, Borivali (W), Mumbai-400092
Bhushan Rachh	Bhushan Rachh	BSE - AP01067301103924	502 Amrut Tower, Porbandarwala,
	Hulasi	NSE - AP0291104001	Complex Dr Kdg Road, Mumbai-400080
Hulasi Manish Shah	Manish Shah	BSE - AP01067301101790 NSE - AP0291103311	34 Boyce Bunglow 1st Floor, Sleater Road, Grant Road, Mumbai-400007
J N Enterprises	J N Enterprises	BSE - AP0106730164320	A-402 4th Flr Residency Chsl 38,
		NSE - AP0291090051	Back Rd Aarbindo Marg, Andheri West Mumbai-400053
Kamini Hitesh	Kamini Hitesh Gandhi	BSE - AP0106730169308	C/701 Bhoomi Saraswathi
Gandhi		NSE - AP0291092601	Ganjawala Lane Chamunda, Circle Borivali West Mumbai-400092
Kavita Chetan	Kavita	BSE - AP0106730163155	201/251 Ambika Tower, Prof U U Bhatt
Sheth	Chetan Sheth	NSE - AP0291089661	Marg, Matunga Mumbai-400019
Manjusha Laxmikant Gawad	Manjusha Laxmikant Gawad	NSE - AP0291103931	Zoher Mansion Arthur, Bunder Rd Colaba, Off Radio Club, Mumbai-400005
Pawar Pratap	Pawar	BSE - AP0106730113798	B/5, Amit Apptt, Behind Karpe Hall,
Atmaram	Pratap Atmaram	NSE - AP029174271	Kalyandurg Karpewadi Kalyan East, Mumbai-421306
R K Bhanushali	RK	BSE - AP0106730197706	Office No.1,shivkrupa Building, Ground
	Bhanushali	NSE - AP0291102051	Floor,kirol Road, Near Gaondevi Mandir,vidya Vihar, Mumbai-400077
Radhika Sanjay	Radhika	F&O- APF029123761	206-B Wing 2nd Floor, Libra Divya
Patel	Sanjay Patel	BSE - AP0106730125568	Park Marve Road, Malwani Malad
		NSE - AP029178011	W, Mumbai-400095
Rashmi Mangesh Kulkarni	Rashmi Mangesh Kulkarni	NSE - AP0291085811	13 Shiv Shanti, Nr Andhra Bank, Dombivali E, Thane-421201
Renu Raju	Renu Raju	BSE - AP0106730165083	A/803 Blue Oasis-1 Blue Empire
Lillaney	Lillaney	NSE - AP0291090241	Complex, Off Mahavir Nagar Kandivali West Mumbai-400067
Shabana Ayaz	Shabana	BSE - AP0106730168053	Flat No.10 Aliabad Building, Aga Hall
Manjee	Ayaz Manjee	NSE - AP0291091941	Compound Nesbit Road, Opp. St Mary School Mazgaon Mumbai-400010
Suresh Sharma	Suresh		Sai Sthaan C-103, Plot No-4/5/6.

ase note that above mention Sub Brokers (SB)/Authorised Person (AP) are no longer associated wit ecurities Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date vestors are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification illing which it shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

Navi Mumhai-400706

NSF - AP0291099591

kotak* Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051, CIN; U99999MH1994PLC134051, Telephon lo.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.co rrespondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malac ast), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member of BSE, NSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analysis



सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:+९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५ वेबसाईट:<u>www.alkemlabs.com,</u> ई-मेल:<u>investors@alkem.com</u>

सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ वेळोवेळी मुधारित आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाचे परिपत्रक p.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व क.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२० आणि परिपत्रक क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि ज्यांचे नावे शुक्रवार, दि.३१ डिसेंबर, २०२१ (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने टपाल मतदान मूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनींच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी सूचना वितरणाची प्रक्रिया पुर्ण केली आहे. रिमोट ई–वोटिंगवरील सविस्तर माहिती टपाल मतदान सूचनेत देण्यात आली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>https://www.alkemlabs.com/voting-</u> <u>result.php,</u> सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.co</u>m वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

कंपनीकडून भविष्यात पत्रव्यवहार आणि टपाल मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई–मेल कंपनी / ठेवीदाराकडे https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी.

उपरोक्त नोंदणीबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांना विनंती आहे क्री, त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई–मेल करावा किंवा **श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई–४०००८३, दूर.क्र.:०२२–४९१८६००० यांना लेखी कळवावे.

> अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता सही /

> > ठिकाण : मुंबई

दिनांक : २४ डिसेंबर, २०२१

दिनांक: २३ डिसेंबर, २०२१ मनिष नारंग ठिकाण: मुंबई अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



दिनांक: २३.१२.२०२१

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पुर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. ं दुरः:+९१-२२-२८५९५०६३/६७०७०१००, फॅक्सः+े९१-२२-२८५२८५४९, ई-मेलःinfo@Örixindia.com | www.orixindia.com, सीआयएनः यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

परिशिष्ट ४ (रुल्स ८(१))

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

त्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेर केलेला असल्यास त्यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या ।ारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्योच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूरीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

₹.	कर्ज खाते	कर्जदार/सहकर्जदाराचे	मागणी सूचना	ताबा घेतल्याचा	स्थावर मालमत्तेचे
ī.	क्रमांक	नाव	दिनांक व रक्कम	दिनांक व प्रकार	वर्णन
3	LN000000012030	 मे. इंडोपास्ट इंडस्ट्रीज श्री. विनोदकुमार भगवतीप्रसाद केडिया 	२८ सप्टेंबर, २०२१ व रु.६९,२५,८१६.९५	२०२१	युनिट क्र.३८, सर्वोदया इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व)– ४०००९३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व
		 श्रीमती लक्ष्मी विनोद केडिया श्री. शुभम व्ही. केडिया 		, ,	खंड.

प्राधिकत अधिकार्र ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेः

सही /

जाहिर सूचना

सर्व संबंधितांना सचना देण्यात येत आहे की, आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल)/ सावको हे मे. स्कायब्ल्यू डेव्हलपर्स यांच्यासह प्रोजेक्ट ७२ कॉर्प या जागेच्या विकासाकरिता वित्तीय भागीदार म्हणून जोडलेले आहेत, जे अनुसूची-१ मध्ये नमूद प्रमाणे आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड च्या नावे विद्यमान व पुढील बांधकामासह विकास अधिकाराने युनिट्स/ प्राप्त जागांचे तारण/गहावट द्वारे प्रतिभूत आहे.

सदर वित्तीय व्यवस्थेनुसार सदर युनिट्स हे एस्क्रो खाते क्रमांक १०३२७२५००००००२४ मध्ये जमा करावे जे येस बँक, चेंबूर शाखा, मुंबई येथे सादर आहे.

जिमन सीटीएस क्र.४/२ विहार पाईप लाईन साकी विकार रोड, मुंबई-४०००७२ येथे बांधलेले / बांधण्यात येणारे खालील युनिट्स

प्रोजेक्ट ७२ व	कॉर्प मधील	विकी न	द्यालेल्या	यनिटसची	यादी

मजला क्र.	दूकान/	कारपेट	अ.	मजला	दूकान/	कारपेट	अ.	मजला	दूकान/	कारपेट
क्र.				l	6,			1-1411		l
	कार्यालय क्र.	क्षेत्र	豖.	豖.	कार्यालय क्र.	क्षेत्र	豖.	豖.	कार्यालय क्र.	क्षेत्र
तळ व	दूकान २	१६८३	83	८वा	कार्यालय ६	४४३	८५	१२वा	कार्यालय ८	८२३
१ला										
			-	८वा			1		_	८३०
१ला		४०४	४५	८वा			८७			400
१ला		३८९	४६	८वा	-		۷۷			६८५
२रा		४४८	४७	८वा		६८५	८९	१२वा		६०३
२रा		११४१	४८	८वा		६०३	९०	१३वा		३६८
२रा		४०४	४९	९वा	कार्यालय २	३८२	९१	१३वा	कार्यालय २	३८२
२रा	कार्यालय ४	३८९	५०	९वा	कार्यालय ३	५२९	99	१३वा	कार्यालय ३	५२९
२रा	कार्यालय ६	६११	५१	९वा	कार्यालय ४	४३१	९३	१३वा	कार्यालय ४	४३१
२रा		४१५	५२	९वा	कार्यालय ५	९१६	९४	१३वा	कार्यालय ५	९१६
२रा	कार्यालय ८	५८४	५३	९वा	कार्यालय ६	883	९५	१३वा	कार्यालय ६	४४३
२रा	कार्यालय ९	६०३	५४	९वा	कार्यालय ७	४२३	९६	१३वा	कार्यालय ७	४२३
५वा	कार्यालय २	३८२	५५	९वा	कार्यालय ८	८२३	९७	१३वा	कार्यालय ८	८२३
५वा	कार्यालय ३	५२९	५६	९वा	कार्यालय ९	८३०	९८	१३वा	कार्यालय ९	८३०
५वा	कार्यालय ४	४३१	५७	९वा	कार्यालय ११	६८५	९९	१३वा	कार्यालय १०	400
५वा	कार्यालय ६	४४३	५८	९वा	कार्यालय १२	६०३	१००	१३वा	कार्यालय ११	६८५
५वा	कार्यालय ७	४२३	५९	१०वा	कार्यालय २	३८२	१०१	१३वा	कार्यालय १२	६०३
५वा	कार्यालय ८	८२३	६०	१०वा	कार्यालय ३	५२९	१०२	१४वा	कार्यालय १	३६८
५वा	कार्यालय ९	८३०	६१	१०वा	कार्यालय ४	४३१	१०३	१४वा	कार्यालय २	३८२
६वा	कार्यालय ३	५२९	६२	१०वा	कार्यालय ६	४४३	१०४	१४वा	कार्यालय ३	५२९
६वा	कार्यालय ४	४३१	६३	१०वा	कार्यालय ८	८२३	१०५	१४वा	कार्यालय ४	४३१
६वा	कार्यालय ५	९१६	६४	१०वा	कार्यालय ११	६८५	१०६	१४वा	कार्यालय ५	९१६
६वा	कार्यालय ६	४४३	६५	१०वा	कार्यालय १२	६०३	१०७	१४वा	कार्यालय ६	883
६वा	कार्यालय ७	४२३	६६	११वा	कार्यालय १	३६८	१०८	१४वा	कार्यालय ७	४२३
६वा	कार्यालय ८	८२३	६७	११वा	कार्यालय २	३८२	१०९	१४वा	कार्यालय ८	८२३
६वा	कार्यालय ९	८३०	६८	११वा	कार्यालय ३	५२९	११०	१४वा	कार्यालय ९	८३०
६वा	कार्यालय १२	६०३	६९	११वा	कार्यालय ४	४३१	१११	१४वा	कार्यालय १०	400
৩বা	कार्यालय १	३६८	७०	११वा	कार्यालय ५	९१६	११२	१४वा	कार्यालय ११	६८५
৩বা	कार्यालय ३	५२९	७१	११वा	कार्यालय ६	883	११३	१४वा	कार्यालय १२	६०३
৩বা	कार्यालय ४	४३१	७२	११वा	कार्यालय ७	४२३	११४	१५वा	कार्यालय १	३६८
৩বা	कार्यालय ५	९१६	७३	११वा	कार्यालय ८	८२३	११५	१५वा	कार्यालय २	३८२
৩বা	कार्यालय ६	४४३	৬४	११वा	कार्यालय ९	८३०	११६	१५वा	कार्यालय ३	५२९
৩বা	कार्यालय ८	८२३	૭५	११वा	कार्यालय १०	400	११७	१५वा	कार्यालय ४	४३१
৩বা	कार्यालय ९	८३०	७६	११वा	कार्यालय ११	६८५	११८	१५वा	कार्यालय ५	९१६
৩বা	कार्यालय १०	400	૭૭	११वा	कार्यालय १२	६०३	११९	१५वा	कार्यालय ६	४४३
৩বা	कार्यालय ११	६८५	৬८	१२वा	कार्यालय १	३६८	१२०	१५वा	कार्यालय ७	४२३
৩বা	कार्यालय १२	६०३	७९	१२वा	कार्यालय २	३८२	१२१	१५वा	कार्यालय ८	८२३
८वा	कार्यालय १	३६८	८०	१२वा	कार्यालय ३	५२९	१२२	१५वा	कार्यालय ९	८३०
८वा	कार्यालय २	३८२	८१	१२वा	कार्यालय ४	४३१	१२३	१५वा	कार्यालय १०	400
८वा	कार्यालय ३	५२९	८२	१२वा	कार्यालय ५	९१६	१२४	१५वा	कार्यालय ११	६८५
८वा	कार्यालय ४	४३१	८३	१२वा	कार्यालय ६	883	१२५	१५वा	कार्यालय १२	६०३
८वा	कार्यालय ५	९१६	68	१२वा	कार्यालय ७	४२३			एकूण	७३,५७६
	१ला १ला १ला १ला १ता १ता १ता १ता १ता ५वा ५वा ६वा ६वा ६वा ६वा ६वा ७वा ७वा ७वा ७वा ७वा ७वा ७वा ०वा ०वा	श्ला कार्यालय श्र श्ला कार्यालय श्र श्ला कार्यालय श्र श्रा कार्यालय श्र	१ला कार्यालय १ ४४८ १ला कार्यालय ३ ४०४ १ला कार्यालय १ ३८९ १रा कार्यालय १ १४४८ १रा कार्यालय ३ ४०४ १रा कार्यालय ६ ६११ १रा कार्यालय ६ ६११ १रा कार्यालय ६ ४८५ १रा कार्यालय ६ ५८४ १रा कार्यालय ६ ५८२ १वा कार्यालय ६ ४४३ १वा कार्यालय ६ ४४३ १वा कार्यालय ६ ४४३ १वा कार्यालय ६ ४४३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ४३३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ४२३ १वा कार्यालय ६ ८२३ १वा कार्यालय १ १२६ <	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ श्ला कार्यालय ४ ३८९ ४६ २ ११ ४४८ ४७ २ ११ ४४८ ४० २ कार्यालय १ १४४ ४८ २ कार्यालय ४ ३८९ ५० २ कार्यालय ६ ६२१ ५२ २ कार्यालय ६ ४४५ ५२ २ कार्यालय १ ५०० ५४ ५ भ्वा कार्यालय १ ५०० ५० ५ भवा कार्यालय १ ५०० ५० ५वा कार्यालय १ ४२० ५० ५वा कार्यालय १ ४२० ६० ५वा कार्यालय १ ४२० ६० ५वा कार्यालय १ ४२० ६० ६वा कार्यालय १ ४२० ६० ६वा कार्यालय १ ४२० ६० ६वा कार्यालय १ <td< td=""><td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा श्ला कार्यालय ४ ३८९ ४६ ८वा श्रा कार्यालय १ १४४८ ४८ ८वा श्रा कार्यालय २ १९४१ ४८ ८वा श्रा कार्यालय ३ ४०५ ५० ९वा श्रा कार्यालय ६ ६११ ५१ ९वा श्रा कार्यालय ६ ६०३ ५४ ९वा श्रा कार्यालय ८ ५८४ ५३ ९वा श्रा कार्यालय ८ ५८४ ५३ ९वा श्रा कार्यालय ८ ५८५ ५वा ५वा भवा कार्यालय २ ५२९ ५वा ५वा भवा कार्यालय ४ ४३३ ५८ ९वा भवा कार्यालय ४ ४३३ ५८ ९वा भवा कार्यालय ४ ४३३ ६० १०वा कार्यालय ४ ४३३ ६०</td><td>श्ला कार्यालय १ ४४८ ४५ ८वा कार्यालय ८ १ला कार्यालय ३ ४८८ ४६ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय १ ४४८ ४७ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय १ १४४८ ४७ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय ३ ४०४ ४९ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ३ ४०४ ५० ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ६ ६११ ५१ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ६ ६११ ५२ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १८वा कार्यालय १ ५२९ ५वा कार्यालय १ ५वा कार्यालय १ ५२९ ५०वा कार्यालय १ ५वा कार्यालय १ ५२९</td><td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा कार्यालय १ ८३० श्ला कार्यालय १ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ६०५ रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ५० १वा कार्यालय १ १४६ रा कार्यालय १ ६०३ ५४ ९वा कार्यालय १ १४६ रा कार्यालय १ ६०३ ५४ ९वा कार्यालय १ १४३ रा कार्यालय १ ६०३ ५५ १वा कार्यालय १ ६०० प्वा कार्यालय १ ४२० ५६ १वा कार्यालय १ ६०० प्वा कार्यालय १ ४२०<td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा कार्यालय ८ ८२० ८८ श्ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ९८ २ कार्यालय ३ ४८४ ४८ ८वा कार्यालय २ ६८२ ९१ २ कार्यालय ४ ३८५ ५० ९वा कार्यालय ४ ४३१ ९३ २ कार्यालय ६ ६१५ ५२ ९वा कार्यालय ४ ४३१ ९५ २ कार्यालय ६ ४८५ ५वा कार्यालय ६ ४८३ ९५ २ कार्यालय ६ ४२५ ५वा कार्यालय ६ ४८५ ९० २ कार्यालय ६ ४२५ ५वा</td><td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२२ ८६ १२वा १ला कार्यालय ३ ४०४ ४० ८वा कार्यालय ८ ८५० ८८० १२वा १ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ८८० १२ १२वा १ कार्यालय १ ४४८ ४० ८वा कार्यालय १ ६०३ ९० १३वा १ कार्यालय १ ४४८ ८० ९वा कार्यालय १ ३८८ ९० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ३८८ १० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ५२६ १३वा १ कार्यालय १ ४८४ ५० १०वा कार्यालय १ ४८४ १३वा १ कार्यालय १ ४८४ १०वा कार्यालय १ ४२३ १६ १०वा कार्यालय १ ८२० १३वा कार्यालय १ ८२० १३वा</td><td> श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ १२वा कार्यालय १ १८वा कार्यालय १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १</td></td></td<>	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा श्ला कार्यालय ४ ३८९ ४६ ८वा श्रा कार्यालय १ १४४८ ४८ ८वा श्रा कार्यालय २ १९४१ ४८ ८वा श्रा कार्यालय ३ ४०५ ५० ९वा श्रा कार्यालय ६ ६११ ५१ ९वा श्रा कार्यालय ६ ६०३ ५४ ९वा श्रा कार्यालय ८ ५८४ ५३ ९वा श्रा कार्यालय ८ ५८४ ५३ ९वा श्रा कार्यालय ८ ५८५ ५वा ५वा भवा कार्यालय २ ५२९ ५वा ५वा भवा कार्यालय ४ ४३३ ५८ ९वा भवा कार्यालय ४ ४३३ ५८ ९वा भवा कार्यालय ४ ४३३ ६० १०वा कार्यालय ४ ४३३ ६०	श्ला कार्यालय १ ४४८ ४५ ८वा कार्यालय ८ १ला कार्यालय ३ ४८८ ४६ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय १ ४४८ ४७ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय १ १४४८ ४७ ८वा कार्यालय १ १रा कार्यालय ३ ४०४ ४९ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ३ ४०४ ५० ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ६ ६११ ५१ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ६ ६११ ५२ ९वा कार्यालय १ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १रा कार्यालय ८ ५८४ ५वा कार्यालय ६ १८वा कार्यालय १ ५२९ ५वा कार्यालय १ ५वा कार्यालय १ ५२९ ५०वा कार्यालय १ ५वा कार्यालय १ ५२९	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा कार्यालय १ ८३० श्ला कार्यालय १ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ६०५ रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६०० रा कार्यालय १ १४४ ५० १वा कार्यालय १ १४६ रा कार्यालय १ ६०३ ५४ ९वा कार्यालय १ १४६ रा कार्यालय १ ६०३ ५४ ९वा कार्यालय १ १४३ रा कार्यालय १ ६०३ ५५ १वा कार्यालय १ ६०० प्वा कार्यालय १ ४२० ५६ १वा कार्यालय १ ६०० प्वा कार्यालय १ ४२० <td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा कार्यालय ८ ८२० ८८ श्ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ९८ २ कार्यालय ३ ४८४ ४८ ८वा कार्यालय २ ६८२ ९१ २ कार्यालय ४ ३८५ ५० ९वा कार्यालय ४ ४३१ ९३ २ कार्यालय ६ ६१५ ५२ ९वा कार्यालय ४ ४३१ ९५ २ कार्यालय ६ ४८५ ५वा कार्यालय ६ ४८३ ९५ २ कार्यालय ६ ४२५ ५वा कार्यालय ६ ४८५ ९० २ कार्यालय ६ ४२५ ५वा</td> <td>श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२२ ८६ १२वा १ला कार्यालय ३ ४०४ ४० ८वा कार्यालय ८ ८५० ८८० १२वा १ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ८८० १२ १२वा १ कार्यालय १ ४४८ ४० ८वा कार्यालय १ ६०३ ९० १३वा १ कार्यालय १ ४४८ ८० ९वा कार्यालय १ ३८८ ९० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ३८८ १० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ५२६ १३वा १ कार्यालय १ ४८४ ५० १०वा कार्यालय १ ४८४ १३वा १ कार्यालय १ ४८४ १०वा कार्यालय १ ४२३ १६ १०वा कार्यालय १ ८२० १३वा कार्यालय १ ८२० १३वा</td> <td> श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ १२वा कार्यालय १ १८वा कार्यालय १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १</td>	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ श्ला कार्यालय ३ ४०४ ४५ ८वा कार्यालय ८ ८२० ८८ श्ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ८८ २ कार्यालय १ १४४ ४८ ८वा कार्यालय १ ६८५ ९८ २ कार्यालय ३ ४८४ ४८ ८वा कार्यालय २ ६८२ ९१ २ कार्यालय ४ ३८५ ५० ९वा कार्यालय ४ ४३१ ९३ २ कार्यालय ६ ६१५ ५२ ९वा कार्यालय ४ ४३१ ९५ २ कार्यालय ६ ४८५ ५वा कार्यालय ६ ४८३ ९५ २ कार्यालय ६ ४२५ ५वा कार्यालय ६ ४८५ ९० २ कार्यालय ६ ४२५ ५वा	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२२ ८६ १२वा १ला कार्यालय ३ ४०४ ४० ८वा कार्यालय ८ ८५० ८८० १२वा १ला कार्यालय ४ ३८८ ४६ ८वा कार्यालय १ ८८० १२ १२वा १ कार्यालय १ ४४८ ४० ८वा कार्यालय १ ६०३ ९० १३वा १ कार्यालय १ ४४८ ८० ९वा कार्यालय १ ३८८ ९० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ३८८ १० १३वा १ कार्यालय १ ३८८ ५० ९वा कार्यालय १ ५२६ १३वा १ कार्यालय १ ४८४ ५० १०वा कार्यालय १ ४८४ १३वा १ कार्यालय १ ४८४ १०वा कार्यालय १ ४२३ १६ १०वा कार्यालय १ ८२० १३वा कार्यालय १ ८२० १३वा	श्ला कार्यालय १ ४४८ ४४ ८वा कार्यालय ७ ४२३ ८६ १२वा कार्यालय १ १८वा कार्यालय १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १

प्रकल्प ७२ कॉर्प मधील आरक्षित व अ-नोंदणीकृत व्यवसायिक युनिट्सची यादी

अ.	मजला	दूकान/	कारपेट	खरेदीदाराचे नाव	कररनामा	प्राप्त	प्राप्त
豖.	क्र.	कार्यालय क्र.	क्षेत्र		मूल्य	रक्कम	रक्कम
१	तळ व १ला	दूकान ३	१,९३४	धर्मेंद्र जोशी	४,७१,५०,०००	4,00,000	४,६६,५०,०००
2	१ला	कार्यालय २	१,१४१	भारत सोनी	१,७६,२०,०००	२,००,०००	१,७४,२०,०००
3	२रा	कार्यालय ५	७२४	संदीप जिन्दाल	१,१२,५०,०००	२,१०,०००	१,१०,४०,०००
Х	५वा	कार्यालय ५	९१६	गोपाल दास	१,४२,५०,०००	३,५०,०००	१,३९,००,०००
4	५वा	कार्यालय १२	६०३	जिग्नेश सोलगामा	९१,७३,०००	२,५१,०००	८९,२२,०००
ξ	६वा	कार्यालय १	३६८	ओल्वीन डिमेलो	६०,००,०००	१०,००,०००	40,00,000
b	१०वा	कार्यालय ५	९१६	मुकुल आचार्य	१,४१,००,०००	३,००,०००	१,३८,००,०००
L	१०वा	कार्यालय ७	४२३	संजय चौधरी	६२,५०,०००	१,००,०००	६१,५०,०००
٩	१०वा	कार्यालय १०	400	साई पंत	६४,५१,१६१	4,00,000	५९,५१,१६१
१०	५वा	कार्यालय १	३६८	मनोज चौहान	६०,००,०००	٧,००,०००	५६,००,०००
११	१०वा	कार्यालय ९	८३०	सुंदरम चरण	१,४०,००,०००	४०,००,०००	१,००,००,०००
		एकूण	८,७२२		१५,२२,४४,१६१	७८,११,०००	१४,४४,३३,१६१

प्रकल्प ७२ कॉर्प मधील विक्री व नोंदणीकृत व्यवसायिक युनिट्सची यादी

	· ·							
अ.	मजला	दूकान/	कारपेट	खरेदीदाराचे नाव	कररनामा	प्राप्त	प्राप्त	
क्र.	क्र.	कार्यालय क्र.	क्षेत्र		मूल्य	रक्कम	रक्कम	
१	तळ व १ला	दूकान १	१६७८	दिपेश किस्तुरचंद जैन	४,०५,००,०००	१,६२,००,०००	२,४३,००,०००	
2	५वा	कार्यालय १०	400	रॉनाल्ड सॅलीस	७५,००,०००	२३,५१,२६५	५१,४८,७३५	
3	५वा	कार्यालय ११	६८५	रेजिना कोल्हो	१,१०,००,०००	४५,१८,८००	६४,८१,२००	
γ	६वा	कार्यालय २	३८२	नोवेल डिमेलो	६५,००,०००	२२,७५,०००	४२,२५,०००	
ų	६वा	कार्यालय ११	६८५	संदिप चौधरी	१,०१,००,०००	६५,००,०००	३६,००,०००	
ξ	৩বা	कार्यालय २	३८२	महेश पुतेनपराम्बील	६०,००,०००	२४,००,०००	३६,००,०००	
O	৩বা	कार्यालय ७	४२३	प्रिती पालीवाल	६३,६६,१५०	७,६३,९३८	५६,०२,२१२	
ሪ	९वा	कार्यालय १०	400	संजय के गुप्ता	८१,५६,४६८	३२,६२,५८६	४८,९३,८८२	
9	१०वा	कार्यालय १	३६८	सरोज बगाडिया	५२,५०,०००	२,००,०००	40,40,000	
१०	६वा	कार्यालय १०	400	दया पदमान	७५,००,०००	३०,००,०००	४५,००,०००	
११	८वा	कार्यालय १०	400	कपिश गोयल	१,०७,५०,०००	२५,०८,५००	८२,४१,५००	
१२	९वा	कार्यालय १	३६८	सुबेदार यादव	६४,००,०००	८,२०,०००	44,८०,०००	
		एकण	8.998		22.50.22.58	8,87,00,078	८.१२.२२.५२ ९	

मे. स्कायब्ल्यू डेव्हलपर ८०२, स्कायलाईन एपिटोमे, किरोळ रोड, जॉली जिमखाना जवळ, विद्याविहार पश्चिम, मुंबई-४०००८६.